

**महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां)**

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२० रोजीची हंगामी जेष्ठतासूची.

**महाराष्ट्र शासन**

**कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग**

**शासन परिपत्रक क्रमांक:व्यशिअ-२०२०/(प्र.क्र.१६४)/व्यशि-१**

मंत्रालय, २ रा मजला , मुख्य इमारत, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २७ नोव्हेंबर, २०२०.

**वाचा:-** उपसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई  
यांचे पत्र क्र.३/आस्था-१/जे.सू./२०२०/प्र.क्र.१५९, दिनांक १५.१०.२०२०

**परिपत्रक :**

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) वेतनश्रेणी एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२० रोजीची हंगामी जेष्ठतासूची सोबतच्या "प्रपत्र-अ" मध्ये दर्शविल्यानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जेष्ठतासूची संचालनालय व अधिपत्याखालील कार्यालयातील सूचना फलकावर माहितीसाठी लावण्याची व्यवस्था संचालकांनी करावी.

२. सदर जेष्ठतासूची संदर्भात ज्या अधिकाऱ्यांना अभिवेदन सादर करावयाचे असेल त्यांनी ते दिनांक १४/१२/२०२० पूर्वी संचालकांमार्फत शासनास सादर करावे. तसेच या संदर्भात प्राप्त झालेल्या अभिवेदनांची संचालनालय स्तरावर छाननी करुन त्याबाबतचा अहवाल संचालकांच्या अभिप्रायासह शासनास सादर करावा.

३. सदर परिपत्रक शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक क्रमांक: २०२०११२७११५२०९११०३ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. ना.को.भोसले)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-१.
२. सर्व सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय (संचालकांमार्फत).
३. सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना संचालकांमार्फत.
४. सर्व संबंधीत अधिकारी / संस्था / कार्यालय यांना संचालकांमार्फत.
५. निवडनस्ती (व्यशि-१)

शासन निर्णय क्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि. २१.१०.२०११ सोबतचे प्रपत्र " अ "

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (तां) वेतनस्तर एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या पदावर पदोन्नतीने / सरळसेवा प्रवेशाने नियुक्त झालेल्या अधिका-यांची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची हंगामी/तात्पुरती ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग # ( नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक )	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	§ ( नियुक्तीचा मार्ग) सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता @	अभिप्राय/शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	४१२	श्री. रामदास प्रल्हाद नाईकनवरे	खुला	१०.११.१९७१	२२.०१.२०१९	सरळसेवा	२२.०१.२०१९	३०.११.२०२९	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग	व्यशिश-२०१६/(२१७/१६)/व्यशिश-१, दि.१५.०१.२०१९